

महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट ब (अराजपत्रित) पुणे विभाग पुणे

पुणे विभागांतर्गत उपकोषागार अधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी / सहाय्यक लेखा परिक्षक अधिकारी यांची विभागीय बैठक श्री. सुनिल जाधव, कोषाध्यक्ष म.वि.ले.से. गट ब (अराप) महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षते खाली सातारा येथे दिनांक १४/१२/२०१३ रोजी संपन्न झाली, त्यामध्ये खालील अधिकारी उपस्थित होते.

अ.क्र.	अधिकाऱ्यांचे नांव सर्वश्री.	जिल्हा
१	एस.एस.जाधव	सातारा
२	ए.एस.बागडी	सांगली
३	एम.ए.जाधव	कोल्हापूर
४	रविंद्र पाटील	कोल्हापूर
५	बी.डी.कोळेकर	सांगली
६	विलास गायकवाड	पुणे
७	सुहास कुलकर्णी	पुणे
८	अजित दुर्गाडे	पुणे
९	सुजित आकडकर	पुणे
१०	व्ही.व्ही.देसाई	सातारा
११	एस.एस.दळवी	कोल्हापूर
१२	प्र.बा.शिंदे	सांगली
१३	राहुल सलगर	सोलापूर
१४	व्ही.पी.कदम	पुणे
१५	बी.व्ही.भांडवलकर	सातारा
१६	उमेश आयरे	सांगली
१७	एस.टी.वाघमोडे	सातारा
१८	बी.एस.केलेंकर	कोल्हापूर
१९	एस.बी.खुळपे	सातारा
२०	आय.बी.डाफळे	सोलापूर
२१	श्रीमती. के.डी.लिंगाडे	सातारा

सदर बैठकीमध्ये प्रथमतः मा.रविंद्र पाटील,कोल्हापूर व मा.श्री.सुनिल जाधव,सातारा यांची म.वि.ले.से. गट ब (अराप) महाराष्ट्र राज्य संघटनेच्या अनुक्रमे उपाध्यक्ष व कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सातारा जिल्हा संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. व तदनंतर खालीलप्रमाणे सभेमध्ये ठराव मंजूर करणेत आले.

ठराव क्र.१-

संघटनेच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होणेच्या दृष्टीने पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांनी आपली वार्षिक वर्गणी ताबडतोब जमा करुन त्यामधील ६०% निधी केंद्रिय कार्यकारीणीकडे तातडीने पाठवावा.

सूचक- श्री.व्ही.व्ही. देसाई, सातारा

अनुमोदक- श्री. बी. व्ही. भांडवलकर, सातारा

ठराव सर्वानुमते मंजूर

ठराव क्र.२-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणा-या सहाय्यक संचालक/कोषागार अधिकारी ,महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ , त्याचप्रमाणे लेखाधिकारी/अप्पर कोषागार अधिकारी , गट ब(राजपत्रित) , या पदांसाठी असणा-या परीक्षेस , MFAS उत्तीर्ण झालेल्या व सध्या सेवेत कार्यरत असलेल्या सहाय्यक लेखाधिकारी/उपकोषागार अधिकारी/सहाय्यक लेखा परीक्षा अधिकारी यांना वयाची व शैक्षणिक अर्हता अट शिथिल करुन पात्र ठरविण्यात यावे .

सूचक- श्री.सुजित आकडकर, पूणे

अनुमोदक- श्री. अजित दुर्गाडे

ठराव सर्वानुमते मंजूर

ठराव क्र.३-

जिल्हा संघटना बळकट व्हावी व संघटनेच्या कामाला गती यावी व संघटना वाढीस लागावी यासाठी या संदर्भात प्रत्येक जिल्ह्यात सह सचिव यांची संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करावी . जेणेकरुन राज्य स्तरावर होणा-या घडामोडी सर्व सभासदापर्यंत अवगत करता येतील.

सूचक- रविंद्र पाटील,कोल्हापूर

अनुमोदक --.बी.एस.केर्लेकर,कोल्हापूर

ठराव सर्वानुमते मंजूर

ठराव क्र.४

उप कोषागार अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या अधिका-यांना तहसीलदारांकडून त्यांच्या अधिकारात अनावश्यक कामे लादली जातात .ती करणे कितपत आवश्यक व बंधनकारक आहेत. याबाबत वरिष्ठ पातळीवर विचार विनीयम करुन महसूल विभागास त्यापध्दतीने सूचीत करणेत यावे.

त्याचप्रमाणे कोषागारामध्ये व उपकोषागारामध्ये नव नवीन प्रणाली (उदा. Try.Net मधून प्राप्त होणा-या PLA मधील Passbook Prints, Day book) येत असताना जुन्याच पध्दतीने असणारी रजिस्टर्स सुध्दा आहे त्याच अपु-या कर्मचा-यांकडून पूर्ण करण्याचा अट्टाहास प्रशासनाकडून केला जातो. संघटनेमार्फत वरिष्ठ पातळीवर अपु-या कर्मचा-यांबाबत तसेच कोषागार/उपकोषागार स्तरावर एकाच कामाची पुनरावृत्ती टाळणेबाबत पाठपुरावा करणेत यावा.

सूचक -श्री. बी.डी.कोळेकर,सांगली

अनुमोदक--श्री. ए.एस.बागडी सांगली

ठराव सर्वानुमते मंजूर

ठराव क्र.५

mfas.in या वेबसाईटवर अद्यावत माहिती मिळावी , शंका समाधान व्हावे त्याच प्रमाणे जे अधिकारी बदलून जातील त्यांना लॉगीन अॅक्सेस मिळावेत, जेणे करुन ते आपले अद्ययावत कार्यालय व पदाचा तपशील त्या वेबसाईटवर टाकु शकतील व संघटनेला अद्ययावत माहिती मिळू शकेल. त्याच प्रमाणे या वेबसाईटवर फिल्टर टाकून जे अधिकारी ज्या विभागामध्ये कार्यरत आहेत त्यांची यादी तात्काळ उपलब्ध व्हावी या दृष्टीने सर्व संघटनेच्या प्रतिनिधीनी आपल्या सहका-यांना या वेबसाईटचा वापर करुन माहिती अद्ययावत करणेबाबत सूचित करावे .

सूचक- श्री.विलास गायकवाड, पूणे

अनुमोदक- श्री. व्ही.पी. कदम , पुणे

ठराव सर्वानुमते मंजूर

ठराव क्र.६-

पदोन्नती दिल्यानंतर काही अधिकारी पदोन्नती नाकारतात. व त्यानंतर पुढील वेळी होणा-या पदोन्नती मध्ये सदर अधिका-यांना प्रथम प्राधान्याने नेमणुका दिल्या जातात. तथापि पदोन्नती नाकारलेल्या अधिका-यांना ज्या ठिकाणी पूर्वी नेमणुका दिलेल्या होत्या , ती पदे रिक्त दाखविली जात नाहीत. सदरची पदे रिक्त दर्शवून त्या जागी नेमणुका देणेबाबत कार्यवाही करावी.

सूचक- श्री.प्रशांत शिंदे सांगली

अनुमोदक- श्री. वसंतराव मोरे. सांगली

ठराव सर्वानुमते मंजूर

अशा पध्दतीने सातारा जिल्हयाच्या वतीने उपस्थित सर्व उपकोषागार अधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी / सहाय्यक लेखा परिक्षा अधिकारी यांचे आभार व्यक्त करुन सदरची विभागीय बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

सचिव

महाराष्ट्र वित्त व सेवा लेखा सेवा गट ब(अराजपत्रित)
सातारा

अध्यक्ष

महाराष्ट्र वित्त व सेवा लेखा सेवा गट ब(अराजपत्रित)
सातारा